

Date: 17th November, 2023

To, BSE Ltd. The Corporate Relations Department, Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai-400 001

Script ID: 539469

Subject: Newspaper Publication of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the second quarter and half year ended September 30, 2023

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements of Unaudited Financial Results (**Standalone & Consolidated**) for the second quarter and half year ended September 30, 2023 published in the following newspapers on Friday, November 17, 2023:

- 1. Active Times (English) and
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

Thanking You, Yours Faithfully

For Panorama Studios International Limited

Kumar Mangat Pathak Managing Director DIN - 00299630

3rd Floor, Kalpataru Inspire, Off. Western Expressway Highway, Santacruz (East), Mumbai 400 055

NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of LUPIN LTD is Lost misplaced and the holder of of the said securities have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date

else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.									
Name of the	No of the	Certificate	FOLIO	Distinctive					
Shareholders	Securities	Nos	No	Number (s)					
Bipinchandra Gandhi & Asha Bipinchandra Gandhi	3600	10546	38351	2132501-2136100					

Place: Mumba Date: 17/11/2023 BIPINCHANDRA GANDHI & ASHA BIPINCHANDRA GANDHI

PUBLIC NOTICE

This notice concerns Flat No. 2/215, Andheri Kamgar Nagar Society belongs to Late. Sabirabi Mohammad Shaikh, who passed away on 15/7/2022.

Late. Sabirabi Mohammad Shaikh, in a letter dated 21/4/2004 addressed to the society, officially designated her son, Mohammad Mushtaq Shaikh, as the rightful heir to this property. Mohammad Mushtaq Shaikh has diligently provided all requisite

documentation, including the death certificate and pertinent legal papers, for the property transfer process. Any objections or claims regarding this transfer must be raised within 14

days from the date of this notice. Claims or objections received after this stipulated period will not be considered by the society.

Regards. Madhusudan Sadadekar Chairman

PUBLIC NOTICE

All the people are informed that I am MRS.LATHIKA RADHAKRISHNAN PILLAI Res -Flat no B-20, Sudhama CHS ltd, Shivshrusti, Kurla East, Mumbai -400024. The original Allotment letter of said house is missing dated 02/11/2023 somewhere from Nehru Nagar Kurla East premises and has not been traced. The said lost complaint has been registered at Nehru Nagar Kurla East, Police Station and the lost property registration no 100093-2023 dated 02/11/2023 The said Allotment letter in the name of Laxmi Rajan who is the first owner of Flat no B-20. Sudhama CHS ltd, Shivshrusti, Kurla East and issued by Sudhama CHS ltd However, if anyone finds it, they should immediately deposit it in the nearest police station or contact the following address.

MRS. LATHIKA RADHAKRISHNAN PILLAI Add: Room no B-20, Sudhama CHS ltd, Shivshrusti, Kurla East, Mumbai -400024., Mob. 9594909586

CHANGE OF NAME

Sangita Sudan More is legally needed Spouse of no. 14494897P Ex Naik. More Sudan Balkrishna Ex Servicemen Indian Army Records and Presently Resident of Near Income Tax Colony, Chawl No-1, Room No - 1. Meghwadi Ganesh Krupa Sadar Chawl, Jogeshwari East, Mumbai - 400060. have changed my Wife Name from Sangita to Sangita Sudan More & Old Date Of Birth-1970 as per PPO and Date of Birth 14/2/1970, as per discharged book To New Date Of Birth- 14/02/1970 as per affidavit Dated 13/11/2023.

Place : Mumbai

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client MRS. BHARATHI SUBRAMANIAN is the sole and absolute owner, well possessed of and sufficiently entitled to a residential flat bearing

Flat No. A-05, admeasuring 817 sq. ft. built-up area on 2nd Floor in society's buildin known as Swami Shivanand Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Cardinal Gracious Road Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099 (hereinafter referred to as "the said Flat") inclusive of (5) Five fully paid-up shares of Rupees 50/- (Fifty) each, bearing Distinctive Nos. from 211 to 215 (both inclusive) comprised under Share Certificate No. 43 (hereinafter eferred to as "the said Shares"). For the sake of brevity the said Flat and the said Share hereinafter shall be collectively referred to as "the said Property"). WHEREAS originally one **Shri. Krishna N. Dubey**, vide an Agreement/Sale Deed had

Date: 17/11/2023

purchased the said Property from Builder/Developer and was such the sole and absolute owner in respect of the said Property. AND WHEREAS thereafter **Shri. K. Swaminathan** had purchased and acquired the said Property from Shri. Krishna N. Dubey vide ogreement dated 25th day of January, 1979, and was such the sole and absolute owner on respect of the said Property. AND WHEREAS **Shri. K. Swaminathan**, died intestate on 8th day of August, 1997, at Mumbai, and also **Smt. S. Rajalakshmi**, wife of Shri. K. Swaminathan, expired on 18th day of February, 2004, at Mumbai, died intestate, leaving hind them 1) Mrs. Bharathi Subramanian (Married Daughter), 2) Mr. Shanka Swaminathan (Son), and 3) Mr. Chandramouli Swaminathan (Son), as the only legal heirs and legal representatives in accordance to the law of succession. AND WHEREAS Mr. Shankar Swaminathan & Mr. Chandramouli Swaminathan have released and relinquished all their right, title and interest in favour of Mrs. Bharathi Subramanian in respect of the said Property vide registered Release Deed, dated 10/11/2023 bearing document seri No. BDR17-15344-2023. AND WHEREAS by virtue of the aforesaid facts MRS. BHARATHI SUBRAMANIAN is in use, occupation, possession, and well and otherwise sufficiently entitled to the said Property as the sole owner thereof AND WHEREAS now MRS. BHARATHI SUBRAMANIAN intends to sell the said

roperty to the prospective purchasers. AND WHEREAS an original Agreement/Sale Deed made and executed between the Builder/Developer and Shri. Krishna N. Dubey in respect of the said Property, has beer ost/misplaced and the same has been reported online by my dient to the Mumbai Police andheri Police Station bearing Lost Report No. 104665-2023 on dated 15/11/2023 owever, the said Agreement/Sale Deed was never in possession of my clien All person/s, Banks, Financial Institutions having any claim against into or upon the said roperty or any part thereof by way of inheritance, agreement, possession, sale, lease tenancy, mortgage, charge, gift, trust, lean or otherwise howsoever, or if found the origina aforesaid Agreement (mentioned above), are hereby required to make the same known in riting with evidential proof to the undersigned address given below within a period of 14 (Fourleen) days from the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoever and/or claims, if any, shall be deemed to be waived.

Equitas Small Finance Bank Ltd. (FORMERLY KNOWN AS EQUITAS FINACNE LTD)

Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002.

Description of Secured Asset

(Immovable Property)

All that piece and parcel of property bearing survey No. 5/1, Plot

No. 8 its City Survey No. 4221 (Part) area adm. 7398 Sq. Mtr. on

which constructed Arihant Gardan C-4, Ground Floor Shop No

32 area adm. 275 sq. ft. i.e. 25.55 sq. mtr. Situated at village

Khalapur, Taluka Khalapur, District Raigad. North By :As per

Approved Plan South By : As per Approved Plan East By : As pe

Approved Plan West By : As per Approved Plan Situated at

within the Sub-Registration District of SRO Karjat and

दिनांक :- 🕖 🥱

१) संचालक उपवने व उद्याने यांच्या कार्यालयात तपासणी वाहन चालकासाठी कंत्राटी तत्वावर वहान चालक पुरवठा करणेबाबत (१४८/ऑक्टोंबर. २०२२)

कालावधी - (जानेवारी-२०२३ ते नोव्हेंबर -२०२३ म्हणजेच ११ महिने)

२) मिलबार हिल मुंबई येथे वर्षा बंगल्यातील लॉनचे नूतनीकरण आणि देविगरी

बंगला,येथे खोदकाम करून पासपलम लॉनची दुरुस्ती (१४७/ऑक्टोंबर. २०२२)

Authorized Officer.

Equitas Small Finance Bank Ltd

Registration District Of Raigad.

उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांचे कार्यालय,

बांधकाम भवन, दुसरा मजला, २५, मर्झबान रोड, फोर्ट, मंबई - ४०० ००१.

Email-dirmum.pg@mahapwd.com 🕾 :- ०२२-२२०१६८५२

०२२-२२०१६८५२ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य त्या कंत्राटदारांकडुन खालील

निविदा सुचना क्र. ७४ सन २०२३-२४

संचालक, उपवने व उद्याने, मुंबई यांचे कार्यालय, २ रा मजला, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-४००००१, दुरध्वनी क्रमांकः

कामाकरीता ब-१ नमुन्यातील निविदा मार्गवित आहेत. निवीदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार संचालक,

उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, फोर्ट, मुंबई यांनी राखून ठेवला आहे अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही

कामाची अंदाजीत रक्कम रु. ३,०२,८४१/-

कामाची अंदाजीत रक्कम रु. ४,२८,८५४/-

दि. २८/११/२०२३ रोजी १५.३० पर्यत

दुरध्वनी क्रमांक-०२२-२२०१६८५२

संचालक, उपवने व उद्याने, मुंबई - ४००००१ यांचे कार्यालयातील सूचना फलक.

: दि. २८/११/२०२३ रोजी १५.३० पर्यत

दि. १७/११/२०२३ सकाळी १०.३० पासून ते दि. २३/११/२०२३ रोजी

(ठिकाण- संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय,

बांधकाम भवन, २ रा मजला, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-४००००१)

१६.०० पर्यत. (ठिकाण- संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट राज्य, मंबई यांचे

कार्यालय, बांधकाम भवन, २ रा मजला, २५-मईबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१.)

DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002

NOTICE is hereby given that the following borrower/s have availed loan from Equitas Housing Finance Limited

(EHFL) / Equitas Finance Limited (EFL) / Equitas Small Finance Bank Ltd (ESFB). The said borrower/s had/have failed to pay Installments and their loan account has been classified as Non-Performing Asset as per the guidelines issued by RBI. The details of the secured immovable propert/ties, loan and the amounts outstanding as on date

payable by the borrower/s are mentioned below. The borrower(s) and the public in general are informed that the undersigned being the Authorized Officer, the secured creditor has initiated action against the following borrower(s) under the provisions of the SARFAESI Act, 2002 and not to deal with the said property. on failure to

repay the outstanding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the powers under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including

power to take possession of the property/ies and sell the same.

Date and

Amount

25-09-2023

Rs. 332386

जा.क्र.संउवउ/ले.शा./बी-१/नि.प्र./ १८२०_/२३-२४.

Name of the

Borrower(s)/Guarantor(s)

(NAME OF THE BRANCH

.No: SELONVI 0340108

Mr. Dattatrey Janardan Giri.

Mrs. Suvarna Dattatrey Giri,

Mr. Vijay Dattatrey Giri

Mr. Nitasha Vijay Giri

Branch: Lonavala

Borrower:

Co-borrower :

Date: 17/11/2023

निविदा उपलब्ध

निविदा स्विकारण्याची

निविदा उघडणे (शक्य

कालावधी

झाल्यास)

Place: Raigad

Dated this 17th day of November, 2023 Vandana Thakkar (Advocate High Court 83. Father Peter Pereira Marg, Village Ward, Kurla (W), Mumbai-70

TENDER NOTICE By K.M.E. Society's G.M. Momin Women's College Rais High School Campus, Thane Road, Bhiwandi 421302 Tender No: 2023_RUSA_962982 /962984/962987_1 K.M.E. Society's G.M. Momin Women's College, Bhiwandi, Invites e-tender from eligible contractors for the below mention works under RUSA(2.0) grant Name of the Work Approx Estimated EMD in Rs Tender ID Cost in Rs SUPPLY, INSTALLATION AND 2023_RUSA_ 25,000/-25.00.000/-COMPREHENSIVE 962982_1 MAINTENANCE OF ABORATORY EQUIPMENTS INSTALLATION AND 2023 RUSA 22.00.000/-22,000/-COMPREHENSIVE 962984 1 MAINTENANCE OF OFFICE **EQUIPMENTS** SUPPLY, INSTALLATION AND 2023 RUSA 3,000/-COMPREHENSIVE 3,00,000/-962987_1 MAINTENANCE OF SPORTS **EQUIPMENTS**

1) RFP document may be downloaded from e-Procurement tender portal https://mahatenders.gov.in from 15.11.2023 to 25.11.2023 2) Last date for submission of tender document on or before 25.11.2023 at 5.00 PM. 3) Date of Opening Technical Bid 28.11.2023 at 11.00 AM onwards in Principal's Cabin at K.M.E Society's G.M. Momin Women's College, Rais

High School Campus, Bhiwandi 421302, Dist. Thane. Maharashtra

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/35130/2023 Date :- 16/11/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the

Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 707 of 2023. Applicant :- Gurukrupa Darshan Co-Operative Housing Society Ltd.
Add : Mouje Aayare, Opp. Nandivali Telephone Exchange, Nandivali Road
Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist. Thane-421201

Versus

Opponents:- 1. M/s. Gurukrupa Construction Proprietary Firm Builders & Developers, Shri. Jagdish Wagh, 2. Shri. Avinash Ramdas Barhate, 3. Shri. Amrut Narayan Dhake, 4. Friends Co-op. Hsg. Soc., 5. Ajantha Co-op. Hsg. Soc. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 04/12/20/3 at 12.30 n.m.

04/12/2023 at 12.30 p.m.
Description of the Property - Mauje Aayare, Tal. Kalyan, Dist. Thane Survey No. Plot No. CTS No. Area 613.20 Sq. Mtr. 883 to 890

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

PANORAMA

PANORAMA STUDIOS INTERNATIONAL LIMITED

CIN:L74110MH1980PLC330008 Address: 1003 & 1004, 10th Floor (West Side) Lotus Grandeur, Veera Desai Road Mumbai-400053

93/A/106

SEAL

Email id: info@panoramastudios.in; info@ainvest.co.in, website: www.panoramastudios.in; www.ainvest.co.in

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023

1				Stand	alone					Conso	lidated		
Sr	Particulars	Q	Quarter ended		Half Year ended Year en		Year ended	Quarter ended			Half Year ended		Year ended
N		30-09-23	30-06-23	30-09-22	30-09-23	30-09-22	31-03-23	30-09-23	30-06-23	30-09-22	30-09-23	30-09-22	31-03-23
		(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(UNAUDITED)	(AUDITED)
1	Total income from operations	3973.00	6474.77	2916.09	10447.60	5311.38	29050.99	5204.00	7105.00	8361.00	12309.00	11703.00	37148.00
2	Total Expenses	3538.00	5701.40	3536.48	9239.49	6035.77	24168.20	4375.00	6855.00	8170.00	11230.00	12096.00	32706.00
3	Net Profit/ (Loss) before tax and												
	exceptional items	559.00	916.93	-526.00	1475.88	-463.42	5348.29	974.00	341.00	514.00	1315.00	-35.00	4942.00
4	Net Profit/ (Loss) before tax after												
	exceptional items	559.00	916.93	-526.00	1475.88	-463.42	5348.29	974.00	341.00	514.00	1315.00	-35.00	4942.00
5	Net Profit/ (Loss) after Tax	421.00	690.11	-399.13	1110.85	-365.95	3968.37	610.00	232.00	300.00	842.00	-113.00	3533.00
6	Total Comprehensive Income	421.00	690.11	-399.13	1110.85	-365.95	3968.37	609.00	232.00	300.00	841.00	-111.00	3536.00
7	Equity Share Capital	1245.00	1244.68	1244.68	1244.68	1244.68	1244.68	1245.00	1245.00	1245.00	1245.00	1245.00	1245.00
8	Earning Per Share												
L	Basic (₹)	3.38	5.54	-3.21	8.92	-2.94	31.88	2.48	3.26	-0.23	5.74	-1.84	29.94
	Diluted (₹)	3.38	5.54	-3.21	8.92	-2.94	31.88	2.48	3.26	-0.23	5.74	-1.84	29.94

Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended September 30th, 2023 Un-audited Financial Results(Standalone and Consolidated) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015. The above Standalone and Consolidated financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 14th November, 2023

For Panorama Studios International Limited

Kumar Mangat Rajaram Pathak

Managing Director

DIN: 00299630

Date: 16th November 2023

Place: Mumbai

HARIA EXPORTS LIMITED Read, Office: Haria Centre, 8 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023 (RS.IN LACS) QUARTER ENDED HALF YEAR ENDED YEAR ENDED PARTICULARS No. 30-SEP-23 30-JUN-23 30-SFP-22 30-SEP-23 30-SFP-22 31-MAR-23 UNAUDITED (UNAUDITED) (UNAUDITED (UNAUDITED) (UNAUDITED (AUDITED) Net Sales / Income from operations 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 2 Other Income 8.46 8.37 7.27 16.82 14.36 30.32 Net Profit / Loss from ordinary activities after tax 2.23 3.18 (3.90)5.40 (3.22)(5.87)Net Profit / Loss for the Period after tax 2.23 3.18 (3.90)5.40 (3.22)(5.87)**Equity Share Capital** 1155.00 1155.00 1155.00 1155.00 1155.00 1155.00 6 Reserves excluding revaluation reserves as shown in the 0.00 0.00 0.00 0.00 0.00 238.38

NOTES:

balance sheet of previous year

Earning per share (EPS) (Face value of Rs. 10/- each)

(a) Basic and Diluted EPS (before Extraodinary items)

(b) Basic and Diluted EPS (after Extraodinary items)

2023. The above results have been subjected to limited review by the Statutory Audfitors of the Company

0.03

(0.03)

0.05

0.02

- 2. These financial results together with the results of previous period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issues thereunder and other accounting principles generally accepted in India.
- 3. The figures of current quarter (i.e., three months ended September 30, 2023) are the balancing figures between the unaudited half yearly (i.e. September 30, 2023) figure and preceding quarter (i.e., three months ended June 30, 2023) which have been subject to limited review.
- 4. The above is an extract of the detailed format of quarterly / Twelve months financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Twelve months ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com).
- 5. Previous periods figure have been regrouped, rearranged, reclassified wherever necessary to correspond with those of the current period.

By Order of the Board FOR HARIA EXPORTS LTD Kantilal Haria **Managing Director** DIN NO.: 00585400

(0.02)

(0.02)

(0.05)

(0.05)

Place: Mumba Date: 09th November 2023

HARIA APPARELS LIMITED

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023

							(RS.IN LACS)
		(QUARTER END	ED	HALF YE	YEAR ENDED	
Sr. No.	PARTICULARS	30-SEP-23 (UNAUDITED)	30-JUN-23 (UNAUDITED)	30-SEP-22 (UNAUDITED)	30-SEP-23 (UNAUDITED)	30-SEP-22 (UNAUDITED)	31-MAR-23 (AUDITED)
1	Net Sales / Income from operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
2	Other Income	69.33	57.44	53.76	126.77	106.71	233.15
3	Net Profit / Loss from ordinary activities after tax	34.59	25.07	25.36	59.66	55.37	117.39
4	Net Profit / Loss for the Period after tax (after Extraodinary items)	34.59	25.07	25.36	59.66	55.37	117.39
5	Equity Share Capital	1528.98	1528.98	1528.98	1528.98	1528.98	1528.98
6	Reserves excluding revaluation reserves as shown in the balance sheet of previous year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	(1089.06)
7	Earning per share (EPS) (Face value of Rs. 10/- each) (a) Basic and Diluted EPS (before Extraodinary items) (b) Basic and Diluted EPS (after Extraodinary items)	0.23 0.23	0.16 0.16	0.17 0.17	0.39 0.39	0.36 0.36	0.77 0.77

NOTES:

Date: 09th November 2023

- 1. The above results were reviewed and considered by the audit committee and subsequently approved at the meeting of the Board of Directors of the company held on 9th November.
- 2. These financial results together with the results of previous period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issues thereunder and other accounting principles generally accepted in India.
- 3. The above is an extract of the detailed format of quarterly / Twelve months financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Twelve months ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com)
- 4. The figures of current quarter (i.e., three months ended September 30, 2023) are the balancing figures between the unaudited half yearly (i.e. September 30, 2023) figure and
- preceding quarter (i.e., three months ended June 30, 2023) which have been subject to limited review 5. Previous periods figure have been regrouped, rearranged, reclassified wherever necessary to correspond with those of the current period.

2023. The above results have been subjected to limited review by the Statutory Audfitors of the Company

By Order of the Board FOR HARIA APPARELS LTD. Kantilal Haria **Managing Director** DIN NO.: 00585400

For and On behalf of Board of Directors of SUBHASH SILK MILLS LIMITED SD/-Dhiraj Mehra

संचालक उपवने व उद्याने महाराष्ट्र राज्य, मंबई.

Subhash Silk Mills Ltd. Regd. Off: G-15, Prem Kutir, Gr. Floor, 177 Marine Drive, Mumbai 400020 **CIN No.**: L17106MH1970PLC014868

(T) +91-22-40619000 (F) +91-22-22825309	9 :: (E) cs@su	ıbhashsi l kmi ll	s.com (W) wv	/w.subhashsil	lkmi ll s.com			
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023								
						(Rs. In Lakhs)		
Particulars		uarter Ended			r Ended	Year Ended		
Faiticulais	30.09.2023		30.09.2022	30.09.2023	30.09.2022			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total Income from Operations (Net)	0	0	0	0	0.3	0.54		
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	16.38	33.12	27.8	54.52	30.42	14.14		
Net Profit/(Loss) for the period after tax								
(after extra ordinary items)	16.38	33.12	27.8	54.52	30.42	14.14		
Total Comprehensive Income for the period after tax								
(Comprising Profit/(Loss) for the period after tax and other								
Comprehensive Income after Tax	16.38	33.12	27.8	54.52	30.42	14.14		
Equity Share Capital	404.94	404.94	404.94	404.94	404.94	404.94		
Reserve excluding Revaluation Reserve as shown								
Audited Balance Sheet of Previous accounting year						584.82		
Earning Per Share of Rs. 10/- each (before Extraordinary items)								
(a) Basic:	0.39	0.78	0.66	1.29	0.72	0.33		
(b) Diluted:	0.39	0.78	0.66	1 29	0.72	0.33		

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchanges Website. www.bseindia.com and Companies website www.subhashsilkmills.com

Place : Mumbai Date : 14th November 2023

Managing Director & CCO DIN: 01409010

PUBLIC NOTICE MRS. SEEEMA ABDUL MAJID DAFEDAR in public in General that, my self is the lawful own ssessor in respect of the Residential property

Flat No. 26, Nadeem Apt.2nd Floor, Mumbra Dev Road, opp. Mumbra Station, Mumbra - Thane

400612. The said Flat original Agreement for Sal

xecuted between MRS. REHANA MOHAMMED

AKRAM KHAN AND MR. ALTAF MOHIDDIN KHAN SARGUROH has been lost/ Misplaced

hile travelling in Auto Rikshaw on Sunday 5th

ovember 2023 around 1:00 p.m from Parsil

agar to Mumbra Station, which I had purchased om MR. ALTAF MOHIDDIN SARGUROH KHAN

the year 2021. Lost/ Misplaced complaint of

Original Sale of Agreement has been lodged a commissioner office on Monday 13

lovember 2023. hence the finder, or any one has

ny claim, claim of ownership, interest, right, any

within 7 days from the issue of this notice. else no

omplaint / claim will be entertained after stipulate

ne period, and Received if any will considered as aived or an abandoned take note of it.

MRS. SEEMA ABDUL MAJID DAFEDAR Mob: 9130 80 3235 Date: 17/11/2023

जाहीर नोटीस

श्री वंदावन (एस. आर. ए.) को. ऑप. हौ. सो. लिमिटेड, यशवंत नगर, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400055 आमच्या सोसायटीचे सभासद **पार्वती रामजी तांबे** यांचे 12/01/2003 रोजी निधन झाले असून त्यांनी वारस फॉर्म भरला नसल्यामुळे त्यांचा वारस तपास करण्यात येत आहे, तरी त्यांचे जे कोणी वारस असतील त्यांनी योग्य त्या पराव्यासहित 15 दिवसांच्या आत सोसायटी च्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपर्क साधावा. आपले विश्वासू,

श्री वंदावन (एस. आर. ए.) को. ऑप. हौ. सो. लिमिटेड

जाहिर सूचना

माझ्या अशिलांच्या म्हणण्यानुसार, आपणास कळविण्यात येते की विवा सामवेदा को.ऑप.हौ.सो.लि., सर्व्हे क्र. १६४, विवा वेदगंगा कॉम्पलॅक्स, गोकुळ टाऊनशिप, बोळींज विरार (प), ता. - वसई, जि. पालघर, पिनकोड - ४०१ ३०३ या सोसायटीतील सदनिका क्रमांक डी - ००२ हि सदनिका सौ. सुजाता मनोहर वाडकर यांच्या नावे असुन सदर सदनिकेचे शेअर सर्टीफीकेट अनु. क्र. ०४५, शेअर्स क्रमांक २२१ ते २२५ हे सौ. सुजाता मनोहर वाडकर या नावाने आहे.

सदर सदिनकेच्या शेअर्स सर्टीफीकेट वर त्यांचे नाव सुजाता दशरथ पवार हे नाव लावण्यात आले आहे. तरी सदर सदिनकेच्या शेअर्स सर्टीफीकेट वरील सुजाता दशरथ पवार हे नाव रद्द करुन सदर सर्टीफीकेट वर फक्त सुजाता मनोहर वाडकर हे एकच नाव लावले जाणार आहे. सदर सोसासटीच्या एका सेक्रेटरीचे नावश्री. महेन्द्र कनौजीया आहे व दुसऱ्या सेक्रेटरीचे नावश्री. उत्तम दळवी असे आहे

तरी या बाबत कोणाची काहीही हरकत असल्यास सदर जाहिर सुचना प्रसिध्व झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत आपण आपली हरकत दाखवावी व आपल्या जवळ असलेल्या ठोस पुराव्या सहित माझ्या कार्यालयात हजर व्हावे. १५ दिवसानंतर कृणाच्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही.

पत्ता :- शॉप न. १५ कोंडाजी चाळ नं. ३ ॲड. मनोज छिप्पा वी. एल पेडणेकर मार्ग, टाटा हॉस्पीटल जवळ, परेल, भोईवाडा, मुंबई - ४०० ०१२ मो. नं. ९८२१४००२३४ वकील उच्च न्यायालय

३०.०९.२३ ३०.०६.२३

५७0१.४0

९१६.९३

९१६.९३

६९०.११

६९०.११

१२४४.६८

PUBLIC NOTICE

याद्वारे नोटीस दिली जाते की 2400879870 व

2400880176 पयंतच्या 307 शेअसससाठी शेअर

दटसफिके ट क्र. 5527260 ज्यात FV 1 चे

हेंदुस्तान युनिलिव्हर लि.चे फोलिओ क्र.

HLL5052675 असन् त्यांचे युनिलिव्हर हाऊस,

B. D Sawant Marg, Chakala Andher Mumbai-400099, मुंबई येथे नोंदणीकृत

न्नायासलय आहे**. सिंतोष शमासच्या नावाव**

I15-A, गली निं.10, सरोजजनी पाकस, शास्री

रवला/ चुकलेला/ नष्ट झाला आहे आणि

जाहिरातदाराने डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी

करण्यासाठी किंपनीकडे अर्ज केला आहे**.** तयाच्

या जास् त कोणत्याही व्यक्ती(ने) त्याच् या

प्रमभागांवर दावा आहे/त्याने कंपनी रजिस्टर

आणि ट्रान्स्फर एजंट kfin technologie:

प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकत पत्ता सेलेनियम

नानकरामगुडा हैदराबाद - 500032 कडे 15

वसांत असे दावे दाखल करावेत. या सचनेची

गरीख ज्यात अयशस्वी झाल्यास कंपनी या

समभागांच्या संदर्भात डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र

जारी करण्यास पुढे जाईल

जास्त कोणत्याही व्यक्ती (ने)

नगर, पूवस दिल्ली, दिल्ली-110031 हा पत्ता

3436.00

449.00

449.00

४२१.00

४२१.00

१२४५.००

२९१६.0९

३५३६.४८

-५२६.००

-428.00

-399.83

-३९९.१३

१२४४.६८

PANORAMA

कार्यचलनात्न एकूण उत्पन्न

कर व अपवादात्मक बाब पूर्व

करानंतर निव्वळ नफा/(तोटा

एकूण सर्वंकष उत्पन्न

समभाग भांडवल

पन्न प्रतिभाग

कर व अपवादात्मक बाबनंतरनिव्वळ

मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

दिनांक: १६ नोव्हेंबर, २०२३

एकूण खर्च

नफा/(तोटा)

नफा/(तोटा)

K.M.E. Society's G.M. Momin Women's College Rais High School Campus, Thane Road, Bhiwandi 421302 Tender No: 2023_RUSA_962982 /962984/962987_1 Dated: 15.11.2023

K.M.E. Society's G.M. Momin Women's College, Bhiwandi, Invites e-tender from eligible contractors for the below mention works under RUSA(2.0) grant Tender ID Name of the Work Approx Estimated EMD in Re Cost in Rs SUPPLY, INSTALLATION AND 2023 RUSA 25,000/-25.00.000/-COMPREHENSIVE 962982 1 MAINTENANCE OF ABORATORY EQUIPMENT: SUPPLY, INSTALLATION AND 2023 RUSA 22,00,000/-22,000/-COMPREHENSIVE MAINTENANCE OF OFFICE **EQUIPMENTS** SUPPLY, INSTALLATION AND 2023 RUSA COMPREHENSIVE 3,000/-3.00.000/-962987_1

1) RFP document may be downloaded from e-Procurement tender portal https://mahatenders.gov.in from 15.11.2023 to 25.11.2023 2) Last date for submission of tender document on or before 25.11.2023 at 5.00 PM. 3) Date of Opening Technical Bid 28.11.2023 at 11.00 AM onwards in Principal's Cabin at K.M.E Society's G.M. Momin Women's College, Rais High School Campus, Bhiwandi 421302, Dist. Thane, Maharashtra

८३६१.00

८१७0.00

488.00

488.00

300.00

₹00.00

१२४५.00

MAINTENANCE OF SPORTS

EQUIPMENTS

एकत्रित

६८५५.00

३४१.00

३४१.00

२३२.00

१२४५.००

३.२६

२३२.00

<u>LUPIN LTD</u> 3rd Floor, Kalpataru Inspire, Off. Western Expressway Highway, Santacruz (East), Mumbai 400 055

NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of LUPIN LTD is Lost misplaced and the holder of of the said securities have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation. Certificate No of the FOLIO

Shareholders Nos Number (s) Securities No Bipinchandra Gandhi & Asha 3600 38351 2132501-2136100 Bipinchandra Gandhi Place: Mumbai Date: 17/11/2023 BIPINCHANDRA GANDHI & ASHA BIPINCHANDRA GANDHI

□□□□□ (□), □□□×00 0<□

Assistant Registrar Co-op. Societie Recovery, Ghatkopar (W) Gen. Outward No. 2684 रा ाशिकाती, जाना

Date 09/11/2023 ... □□17₹

... □1□ ि□ार

			 _,	
[]. [].	00 ÎD स्य ी 00		GG +000.	□1□ □□π □.
		0३/७/२०२३	२०३🎞३८.००	□□Īŧ
		0३/₲/२०२३		
		०३/🕒/२०२३		7
		0३/₲/२०२३		₹
၃.		0३/₲/२०२३	२०५५२५.००	□□t
	. حدُمست في سُد	0३/₲/२०२३		
		0३/₲/२०२३		7
		०३/🕒/२०२३		□ □□ 3

ШШ/ –

Ta Ta



पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन: एल७४११०एमएच१९८०पीएलसी३३०००

4208.00

४३७५.00

968.00

६१0.00

६०९.००

१२४५.००

पत्ताः १००३ व १००४, १०वा मजला (वेस्ट साईड), लोटस ग्रॅंड्स्, विरा देसाई रोड, मुंबई-४०००५३. ई-मेलः info@panoramastudios.in; info@anivest.co.in वेबसाईटः www.anivest.co.in; www.panoramastudios.in; www.ainvest.co.in

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

५३११.३८ २९०५०.९९

६०३५.७७

-843.87

-883.89

-३६५.९५

–३६५.९५

१२४४.६८

-2.98

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्यलेशन्स. २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक

२४१६८.२०

4386.28

4386.28

३९६८.३७

३९६८.३७

१२४४.६८

38.66

३०.०९.२२ ३०.०९.२३ ३०.०९.२२ ३१.०३.२३

१०४४७.६०

98.88

१४७५.८८

१४७५.८८

१११०.८५

१२४४.६८

हरिया एपारेल्स लिमिटेड

३०.०९.२३ ३०.०९.२२ ३१.०३.२३

अलेखापरिक्षित

१२३0९.00 ११७0३.00 ३७१४८.00

१२०९६.००

-34.00

- ११३.00

- १११.00

१२४५.००

-१.८४

कुमार मंगत राजाराम पाठव

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००२९९६३०

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडकरित

३२७०६.००

8882.00

8882.00

3433.00

३५३६.००

१२४५.००

२९.९४

अलेखापरिक्षित

११२३0.00

१३१५.00

१३१५.00

ሪሄጳ.00

१२४५.००

नोंदणीकृत कार्यालयः हरिया सेंटर, ८, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७.

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात) संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेले अर्ध वर्ष तपशील 39.03.2023 30.09.2023 30.08.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न/निव्वळ विक्री 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 ६९.३३ 40.88 ५३.७६ 9२६.७७ 90६.७9 २३३.१५ करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) 38.49 24.00 २५.३६ ५९.६६ 44.30 990.38 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) 38.49 24.00 24.38 49.88 44.30 990.38 942८.९८ १५२८.९८ 942८.९८ 942८.९८ 942८.९८ 942८.९८ राखीव, मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव 0.00 0.00 (90८९.0६) उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती) मूळ व सौंमिकृत (विशेष सर्वसाधारण बाबपूर्व) 0.23 39.0 0.90 0.39 0.38 0.00

वरिल निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पूर्नलोकन करण्यात आले आणि ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.वरील निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुर्नविलोकनावर अवलंबून आहे.

0.9६

0.90

0.39

0.38

वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता भारतात सर्वसाधारण स्विकृत लेखा प्रमाण व नियमानुसार विहित इंड एएस ३४ अंतरिम वित्तीय अहवालात दिलेल्या प्रमाण व शिफारशीनुसार तयार केले आहेत.

0.23

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनी जेथे सूचिबध्द आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ४. चालु तिमाहीचे आकडे (अर्थात ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेले तीन महिने) हे अलेखापरिक्षित अर्धवार्षिक (अर्थात ३० सप्टेंबर, २०२३) आकडे आणि मागील तिमाही (अर्थात ३० जून, २०२३ रोजी संपलेले तीन महिने) आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत, जे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहेत.
- . मागिल कालावधिचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमूद केले आहेत.

डीआयएन:००५८५४००

मूळ व सौमिकृत (विशेष सर्वसाधारण बाबनंतर)

दिनांकः ०९ नोव्हेंबर, २०२३

मंडळाच्या आदेशान्वये हरिया एक्स्पोर्ट्स लिमिटेडकरिता कांतिलाल हरिया व्यवस्थापकीय संचालक

ठिकाणः मुंबई

हरिया एक्स्पोर्ट्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः हरिया सेंटर, ८, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात) संपलेली तिमाही संपलेले अर्ध वर्ष संपलेले वर्ष अ. तपशील ३०.०६.२०२३ ३०.०९.२०२२ ३०.०९.२०२३ ३०.०९.२०२२ 39.03.2023 30.09.2023 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित क्र. कार्यचलनातून एकूण उत्पन्न/निव्वळ विक्री 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 इतर उत्पन्न ۷.8٤ 6.30 0.20 98.62 98.38 30.32 करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) 2.23 3.9८ (3.90)4.80 (3.22)(4.60) 3. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 8. (विशेष साधारण बाबनंतर) 2.23 3.96 (3.90) 4.80 (3.22)(4.60) समभाग भांडवल 9944.00 9944.00 9944.00 9944.00 9944.00 9944.00 राखीव, मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात ξ. दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित राखीव 0.00 0.00 0.00 0.00 0.00 236.36 उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (दर्शनी मूल्य रू. १०/- प्रती) मूळ व सौमिकृत (विशेष सर्वसाधारण बाबपूर्व) 0.02 0.03 (0.03)0.04 (0.02)(0.04)

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०९ नोव्हेंबर, २०२३

सही/

१. बरिल निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पूर्नलोकन करण्यात आले आणि ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.वरील निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुर्नविलोकनावर अवलंबून आहे.

0.03

(0.03)

0.04

0.02

- वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता भारतात सर्वसाधारण स्विकृत लेखा प्रमाण व नियमानुसार विहित इंड एएस ३४ अंतरिम वित्तीय अहवालात दिलेल्या प्रमाण व शिफारशीनुसार तयार केले आहेत.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनी जेथे सूचिबध्द आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- चालु तिमाहीचे आकडे (अर्थात ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेले तीन महिने) हे अलेखापरिक्षित अर्धवार्षिक (अर्थात ३० सप्टेंबर, २०२३) आकडे आणि मागील तिमाही (अर्थात ३० जून, २०२३ रोजी संपलेले तीन महिने) आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत, जे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहेत.
- मागिल कालावधिचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमूद केले आहेत

मूळ व सौमिकृत (विशेष सर्वसाधारण बाबनंतर)

मंडळाच्या आदेशान्वये हरिया एक्स्पोर्ट्स लिमिटेडकरिता कांतिलाल हरिया व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००५८५४००

(0.02)

(0.04)

सुब्रमण्यन ही मालमत्ता संभाव्य खरेदीदारांना विकण्याचा मानस आहे. आणि ज्याअर्थी बिल्डर/विकासक आणला गेला, जो हरवला /गहाळ झाला आहेत आणि माझ्या अशिलाने मुंबई पोलिस, अंधेरी पोलिस स्टेशनल दिनांक १५.११.२०२३ रोजी हरवलेला अहवाल क्र.१०४६६५-२०२३ सह ऑनलाइन तक्रार केली आहे तथापि, सदर करार/विक्री करार माझ्या अशिलांच्या ताब्यात नव्हता.

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर जागा किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री, भाडेपद्रा तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी हक्र किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास आणि/किंवा उपरोक्त मुळ वाटपपत्र जर कोणास सापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे. अन्यथा असे दावा किंव आक्षेप त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल. आज दिनांकीत १७ नोव्हेंबर २०२३ रोजी

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशिल **श्रीमती भारती सब्रमण्यन** ह्या दसऱ्या मजल्यावरील निवार्स

फ्लॅट क्र.ए-०५, क्षेत्रफळ सुमारे ८१७ चौरस फूट बिल्ट-अप असणाऱ्या निवासी फ्लॅटची चांगली मालर्क

आणि पुरेशी हक्क आहे आणि एकमेव आणि पूर्ण मालक आहेत, जे स्वामी शिवानंद को-ऑप.हौ.सो.लि

म्हणून ज्ञात सोसायटीच्या इमारतीत, **कार्डिनल ग्रेशियस रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४००**

•९९ (यापुढे तो फ्लॅट म्हणून संदर्भित) येथे स्थित, प्रत्येकी रुपये ५०/- (पन्नास) चे (५) पाच पूर्णपणे भरणा

केलेले शेअर्ससह, ज्याचे विशिष्ट क्रमांक २९९ ते २९५ पर्यंत (दोन्ही समाविष्ट) असलेले भाग प्रमाणपत्र क्रमांक

४३ (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भित) अंतर्गत समाविष्ट आहेत. संक्षिप्ततेच्या फायद्यासाठी सदर फ्लॅट आणि

सदर शेअर्स (यापुढे एकत्रितपणे **सदर मालमत्ता** म्हणून संबोधले जातील). ज्याअर्थी, मुळात एक **श्री. कृष्ण**

एन. दुबे यांनी, करार/विक्री कराराद्वारे ही मालमत्ता बिल्डर/विकासकाकडून खरेदी केली होती आणि त्य

मालमत्तेचे एकमेव आणि पूर्ण मालक होते. आणि ज्याअर्थी, तदनंतर **श्री. के. स्वामिनाथन** यांनी सदर संपर्त्त

श्री. कृष्णा एन. दुबे यांच्याकडून दि. २५ जानेवारी, १९७९ च्या करारानुसार खरेदी करून घेतली होती आणि

त्या मालमत्तेचे एँकमेव आणि पूर्ण मालक होते. आणि ज्याअर्थी **श्री. के. स्वामिनाथन** यांचे दि. ८ ऑगस्ट

१९९७ रोजी मुंबई येथे निधन झाले आणि **श्रीमती एस. राजलक्ष्मी**, श्री. के. स्वामिनाथन यांच्या पत्नी, यांचे

दि.१८ फेब्रुवारी, २००४ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती भारती सुब्रमण्यम (विवाहित

मुलगी), २) श्री. शंकर स्वामीनाथन (मुलगा), आणि ३) श्री. चंद्रमौली स्वामीनाथन (मुलगा), उत्तराधिकाराच्या कायद्यानसार एकमेव कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून आहेत. आणि ज्याअर्थी श्री. शंकर

स्वामीनाथन आणि श्री. चंद्रमौली स्वामीनाथन यांनी दिनांक १०.११.२०२३ रोजी नोंदणीकृत दस्तऐवज

क्रमांक बीडीआर१७-१५३४४-२०२३ असलेल्या या मालमत्तेच्या संदर्भातील त्यांचे सर्व अधिकार, शीर्षक

आणि स्वारस्य **श्रीमती भारती सुब्रमण्यन** यांच्या नावे त्याग केले आहे. आणि ज्याअर्थी वरील तथ्यांच्य

आधारे **श्रीमती भारती सुब्रमण्यन** त्या मालमत्तेचा एकमात्र मालक म्हणून वापरात, व्यवसाय, ताबा आणि

व्यवस्थितपणे उपयोगात आहेत आणि अन्यथा पुरेसा हक्क आहे. आणि ज्याअर्थी आता श्रीमती भारती

ॲड. वंदना ठक्कर (मुंबई उच्च न्यायालय) ८३, फादर पीटर परेरा मार्ग, गाव वॉर्ड, कुर्ला (प. $\bar{)}$, मुंबई-४०००७०

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Rajbhushar Dixit has misplaced/lost original Agreemen for permanent Alternate Accommodation dated 09/10/2015 in respect of Flat No. 503 of wing 'B' in the building known as "KUSF PRESTIGE" and society known as "Kush Prestige CHS Ltd. Plot No 204 CTS No 570 Jawahar Nagar, Goregaon (west), Mumba 400104 executed between The Vipee Co-Op. Housing Society Ltd, M/s. Kush Buildcor Pvt Ltd (Developer) and Mr. Rajbhushan Dixit. If any person, firm, company, financia institutions have found or are in possession of the said Agreement or have any right, title claim and/or interest against the said los Agreement in respect of Flat No.B- 503 should register their claim with the office of the society with the Hon. Secretary between 11am to 12 noon on Sunday within 14 days from the date of publication of the notice till the date of expiry of its period with true copies of documentar proof thereof

HON. SECRETARY KUSH PRESTIGE CHS LTD.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Arvindlal Bhogilal Shah was the member and as such wner of Flat No. B-206. Second floor, Malica C.H.S. Ltd., 60 Feet Road, Devchand Nagar, Opp. Nakoda Hospital, Bhayander West Thane 401101, admeasuring about 36.24 sq mtrs. who expired on 10/2/2009. One of his son, Mr Rupesh Arvindlal Shah has submitted to the society transfer papers including a duly registered Release Deed whereunder the other heirs have released their respective share in the said flat in his favour. The said Mr. Rupesh Arvindlal Shah has also submitted an application to society for issue of duplicate share certificate stating that the original certificate is lost by him for which he has lodged a police complaint.

The Society hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the said flat with shares within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to suppor the claim/objection at the address of society given below. If no claims/objections are received within the period prescribed above the society will transfer the said flat and the shares of the deceased member in the name of Mr. Rupesh Arvindlal Shah as per the papers submitted to society.

Malica Co-operative Housing Soc. Ltd 60 Feet Road, Devchand Nagar, Opp. Nakoda Hospital, Bhayander West, Thane 401101, For Malica Co-operative Housing Soc. Ltd. Place: Mumbai Date: 17/11/2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Rajbhushan Dixit has misplaced/lost original Agreement for permanent Alternate Accommodation dated 09/10/2015 in respect of Flat No 502 of wing 'B' in the building known as "KUSH PRESTIGE" and society known as Kush Prestige CHS Ltd, Plot No 204 CTS No 570, Jawahar Nagar, Goregaon (west), Mumbai 400104 executed between Th Vipee Co-Op. Housing Society Ltd, M/s. Kush Buildcon Pvt Ltd (Developer) and Mr. Rajbhushan Dixit. If any person, firm company, financial institutions have found or are in possession of the said Agreemen or have any right, title, claim and/or interest against the said lost Agreement in respect of Flat No.B- 502, should register their claim with the office of the society with the Hon. Secretary between 11am to 12 noon or Sunday's within 14 days from the date of publication of the notice till the date of expiry of its period with true copies of documentary

proof thereof.

HON. SECRETARY

बिल्डिंग प्लॉट क्र. 31 आणि 32 आर्थिक जिल्हा

KUSH PRESTIGE CHS LTD. : Mumbai Date : 17.11.2023

Goores

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नोंदणीकृत कार्यालय: "गोदरेज वन", पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र. द्र.:0२२-२५१८८०१०, फॅक्स:0२२-२५१८८०६६,

वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे: अनुक्रमांक फोलिओ भागधारकांचे भागांची भाग

संख्या पासून प्रमाणपत्र (द.मु.१/-क्र. वाय००००२६० यामिनी वर्मा ४२ ००५१६४७७३३ ००५१६४७७७४ 080830

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ (पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही त्र्यवहार करू नये.

गोदरेज इंडस्टीज लिमिटेडकरिता सही/ तेजल जरीवाला

ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी (एफसीएस ९८१७) दिनांक: १७ नोव्हेंबर, २०२३

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) शेख अब्दल रहिम शरीफ, (२) शेख रिझवान गरीफ, (३) शेंख रेहान शरीफ, (४) शेख उम्मेहनी हौसिंग सोसायटी लि.. रेहेम कॅस्टलचे जमीन मालक ८६, मोहमद उमर कोकील मार्ग व १८७, एसव्हीर्प रोड, डोंगरी, मुंबई-४०००९ यांच्याकडे त्यांच्या संयुक्त नावे दुकान क्र.९, तळमजला, रेहेम कॅस्टल, ८६ मोहमद उमर कोकील मार्ग व १८७, एसव्हीपी रोड डोंगरी, मुंबई-४००००९ (यापुढे सदर जागा म्हणून संदर्भ) ही जागा सध्या स्वर्गीय इस्माईल शरीफ ए.आर.एस यांच्या नावे असून यांचे ११ नोव्हेंबर, १९९१ रोजी निधन झाले, यांचे नावावरून त्यांच्या संयुक्त नावे सर्व वहिवाट अधिकार व भाडेपावती हस्तांतरणासाठी विनंती केर्ल

जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत कोणताही अधिकार हक्क, हित, दावा किंवा शेअर असल्यास आणि वारसाहक्क विक्री, बक्षीस, ताबा, अधिभार, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्याम त्यांना येथे सचित करण्यात येत आहे की. त्यांनी खालील ्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे **कार्यालय क्र.१, १ला मजला** एडनवाला मेन्शन, १२१, कांबेकर स्ट्रीट, मुंबई-४००००३ येथे आजच्या तारखेपासन ७ **दिवसांत** दस्तावेज त्र संपुर्ण तपशिलासह लेखी स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यार असे समजले जाईल की. सदर जागा किंवा कोणताई भाग यावर असलेले दावा पुढील सर्व इच्छा र उद्देशाकरिता त्याग केलेले आहेत आणि जमीन माल गांच्यावर ते बंधनकारक असणार नाहीत आणि जाग अर्थात दी रेहेम कॅस्टल को –ऑप. हौसिंग सोसायटी **लि.** हे अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केल जाईल.

अफझल अब्दुल्ला भुजवाला वकील

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड

(पुर्वीची बुद्धीश बाँण्डस् ॲण्ड होल्डिंग्ज लिमिटेड) नॉदणीकृत कार्यालयः ६२, आदर्श इंडस्ट्रीयल इस्टेट, सहार चकाला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९. सीआयएन:एल७४११०एमएच१९८१पीएलमी२९८४९६, ई-मेल:info@ewhl.in, वेबसाईट:www.ewhl.in ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही			संपलेत	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवा–	४३६९.०८	4889.00	५९६८.११	९८६०.१५	93398.80	२५१०४.४१
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-	२८.३९	90.88	१७.८६	36.66	५३.२६	(७९.३२)
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनतर#) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवा-	२८.३९	90.88	१७.८६	3८.८८	५३.२६	(७९.३२)
दात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधी करिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष	९.२१	३.७६	(१४.४९)	92.80	8.00	(१०७.२७)
उत्पन्न (करानंतर))	89.80	48.60	(४७.५४)	९६.२७	(७५.२८)	(२४२.०९)
भरणा केलेले समभाग भांडवल राखीव (पूर्नमूल्यांकित राखीव वगळून) मागील	-	-	-	-	-	२४६१.७८
लेखावर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)	-	-	-	-	-	४८०५.२९
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	-	-	-	-	-	-
१. मूळ २. सौमिकृत	0.09 0.09	-	(0.09) (0.09)	0.09 0.09	-	(0.90) (0.90)
टिप: १) नियम ४७(१)(ब) नुसार एकमेव वित्तीय निष	- कर्षावरील अतिरित्त	माहिती.		•		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपूर्व कालावधीकरता निव्वळ नफा/(तोटा)	५३.७३ (२२.३९)	३२५.२७ (१६.०५)	२५३.४९ (१६.६२)	३७८.९९ (३८.४५)	१०१०.६४ (२२.८६)	9६६३.३४ (६७.७७)

(२२.३९) (१६.०५) (१६.६२) (३८.४५) (२२.८६) (६७.७७) २) वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.११.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद्पटावर घेण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मयादित पुनर्विलोकन सेबी (एलओडीआर) अधिनियम, २०१५ चे नोंद ३३ नुसार नोंदीवर घेतर

कंपनीकडे फक्त एक नोंद करण्यायोग्य प्राथमिक व्यवसाय विभाग आहे म्हणजे लॉजिस्टिक्स आणि संलग्न क्रियाकलाप

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपू नम्ना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ewhl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेडकरि